

जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू केलेल्या भा. प्र. से. अधिकाऱ्यांच्या प्रकरणी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून त्यातील रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा करण्याची कार्यपद्धती विहित करण्याबाबत स्पष्टीकरणात्मक सूचना.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
शासन पुरकपत्र:- संकीर्ण १०२३/ प्र. क्र. २३३/ २०२३/ भाप्रसे-४
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई ४०००३२.
दिनांक:- २७ जून, २०२४.

- संदर्भ:-** १. केंद्रशासनाच्या कार्मिक, लोकतक्रारी आणि सेवानिवृत्ती वेतन मंत्रालयाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे कार्यालयीन ज्ञापन क्रमांक 57/ 05/ 2021-P&PW (B), दिनांक ३ मार्च, २०२३
२. केंद्रशासनाच्या कार्मिक, लोकतक्रारी आणि सेवानिवृत्ती वेतन मंत्रालयाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे पत्र क्रमांक 25011/ 02/ 2021- AIS-II (Pension) दिनांक १३ जुलै, २०२३.
३. शासन परिपत्रक, समक्रमांक, दिनांक ५ फेब्रुवारी, २०२४.

प्रस्तावना:-

केंद्रशासनाच्या संदर्भाधीन क्रमांक १ येथील कार्यालयीन ज्ञापनान्वये घेण्यात आलेला निर्णय आणि संदर्भाधीन क्रमांक २ येथील पत्रान्वये देण्यात आलेल्या सूचनांस अनुसरून जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडलेल्या व त्याबाबत राज्य शासनामार्फत निर्णय घेण्यात आलेल्या भा. प्र. से. अधिकाऱ्यांच्या प्रकरणी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सभासदत्व संपुष्टात आणून त्यांच्या प्रान (PRAN) खात्यात जमा असलेल्या संचित रकमेपैकी अधिकाऱ्यांचे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम त्यांचे भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्याची कार्यपद्धती शासनाच्या संदर्भाधीन क्रमांक ३ येथील परिपत्रकान्वये विहित करण्यात आली आहे.

सदर कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करतेवेळी उपस्थित होणाऱ्या मुद्यांच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

परिपत्रक:-

- १) दिनांक ५ फेब्रुवारी, २०२४ च्या परिपत्रकामधील मुद्दा क्रमांक ६ नुसार भा. प्र. से. अधिकाऱ्यांच्या प्रान (PRAN) खात्यावरील संचित निधी मागविण्याच्या प्रस्तावास राज्य अभिलेख देखभाल अभिकरणाने मंजूरी दिल्यानंतर, भा. प्र. से. अधिकाऱ्यांच्या केंद्रशासनाकडील सेवेतील नियोक्त्याचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ तसेच भा. प्र. से. अधिकाऱ्यांचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ, त्यानंतर राज्याच्या सेवेतील नियोक्त्याचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ, तसेच भा. प्र. से. अधिकाऱ्यांचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ अशी तपशीलवार माहिती **संबंधित कोषागार अधिकारी** यांनी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण यांच्याकडून प्राप्त करून घ्यावी व सदरची माहिती संबंधित आहरण व संवितरण अधिकारी आणि महालेखापाल कार्यालयास उपलब्ध करून द्यावी.
- २) दिनांक ५ फेब्रुवारी, २०२४ च्या परिपत्रकामधील अनुक्रमांक ९ नुसार संबंधित भा. प्र. से. अधिकाऱ्यांचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभ **महालेखापाल कार्यालयाने** भा. प्र. से. अधिकाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यावर जमा करावा. केंद्रशासनाच्या कार्मिक, लोकतक्रारी आणि सेवानिवृत्ती वेतन मंत्रालयाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे पत्र क्रमांक 25011/ 02/ 2021- AIS-II (Pension) दिनांक १३ जुलै, २०२३ मधील परिच्छेद 8 a. व c. येथे विहित केल्याप्रमाणे महालेखापाल कार्यालयाने संबंधित भा. प्र. से. अधिकाऱ्यांच्या भविष्य निर्वाह

- निधीच्या खात्यावर जमा रक्कम व त्यावरील अद्ययावत व्याज याची [FR 16 आणि अ. भा. से. (भ. नि. नि.) नियम, १९५५ च्या नियम क्रमांक ९ नुसार] यथास्थिती पुनर्रचना (Recasting) करावी.
- ३) दिनांक ५ फेब्रुवारी, २०२४ च्या परिपत्रकामधील अनुक्रमांक ११ नुसार केंद्रशासनाचे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्यावर त्यांनी केंद्रशासनाच्या कार्मिक, लोकतक्रारी आणि सेवानिवृत्ती वेतन मंत्रालयाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे पत्र क्रमांक 25011/ 02/ 2021- AIS-II (Pension) दिनांक १३ जुलै, २०२३ मधील परिच्छेद 8 b. येथे विहित केल्याप्रमाणे (-) debit to object Head 70- Deduct Recoveries Under Major Head 2071- Pension and Other Retirement Benefit- Minor Head - 911 Deduct Recoveries of Over Payment – Subhead- 03 "Moneys remitted by PFRDA (AIS)" खाली शासन लेख्यांमध्ये जमा करावी.
- ४) प्रस्तुत विषयाबाबत सविस्तर सूचना केंद्र शासनाच्या कार्मिक, लोकतक्रारी आणि सेवानिवृत्ती वेतन मंत्रालयाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने संदर्भ क्रमांक २ च्या पत्रान्वये दिलेल्या असून प्रस्तुत प्रकरणी एखाद्या मुद्यावर स्पष्टता वाटत नसल्यास सदर पत्रातील मूळ सूचनांनुसार कार्यवाही करावी.

सदर परिपत्रक वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ७०/२०२४/सेवा-४ दिनांक २५ जून, २०२४ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर परिपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक २०२४०६२७१५५६०३८३०७ असा आहे. सदर परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(आबासाहेब आ. कवळे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल (लेखा परीक्षा/ लेखा व अनुज्ञेयता) मुंबई/ नागपूर.
२. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई. (२ प्रती)
४. उप संचालक, राज्य अभिलेख देखभाल अभिकरण, मुंबई.
५. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी, जिल्हा कोषागार कार्यालये,
६. अपर मुख्य सचिव (सेवा) यांचे स्वीय सहायक, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. सह सचिव, भाप्रसे -१/ भाप्रसे-२/ भाप्रसे-३ यांचे स्वीय सहायक, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. अवर सचिव/ कक्ष अधिकारी, कार्यासन रोखशा (कार्यासन-२६) सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. अवर सचिव/ कक्ष अधिकारी/ सहायक संचालक (लेखा), कार्यासन भाप्रसे-१, भाप्रसे-२, भाप्रसे-३, भाप्रसे-४, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. निवडनस्ती.

No.25011/02/2021-AIS-II(Pension)
Government of India
Ministry of Personnel, Public Grievances and Pensions
Department of Personnel & Training

North Block, New Delhi
Dated 13/07/2023

To
The Chief Secretaries
All State Governments and UTs

Subject: Coverage under All India Services (Death Cum Retirement Benefits) Rules, 1958, in place of National Pension System, of those members of All India Services who were recruited against the posts/vacancies advertised/notified on or before 22.12.2003.

Sir/Madam,

Consequent on introduction of National Pension System (NPS) vide Ministry of Finance Notification No.5/7/2003-ECB&PR dated 22.12.2003, All India Services (Death-Cum-Retirement Benefits) Rules, 1958 and All India Services (Provident Fund) Rules, 1955 were amended vide Notifications dated 07.02.2004 & 17.05.2004 respectively to mandate that the members of All India Services (AIS) appointed on or after 01.01.2004 will be covered under NPS, and that the benefits of the old Defined Benefit Pension Scheme and GPF will not be available to them.

2. Subsequently, on the basis of the judgments of various Hon'ble Courts and Hon'ble CATs allowing benefits of the old Defined Benefit Pension Scheme to Government servants appointed on or after 01.01.2004 against the posts/vacancies advertised for recruitment prior to the notification of NPS (i.e. 22.12.2003), representations have been received in this Department from similarly placed members of AIS requesting extension of benefit of pension scheme under AIS (DCRB) Rules, 1958.

3. The matter has been examined in consultation with the Department of Expenditure and it has been decided that **the AIS officers, who have been appointed against a post/vacancy which was advertised/notified for recruitment prior to the date of notification of NPS (i.e. 22.12.2003) and who are covered under NPS on joining Service on or after 01.01.2004, may be granted one-time option to be covered under the provisions of old pension scheme under AIS (DCRB) Rules, 1958.**

Therefore, members of AIS selected through Civil Services Examination, 2003, Civil Services Examination, 2004 and Indian Forest Service Examination, 2003 are eligible to be covered under these provisions.

Conf!.

4. Further, the members of Service, who prior to joining AIS were selected in a Central Government service which was covered under CCS (Pension) Rules, 1972 (now 2021) or any other similar rules, are also eligible to be covered under the provisions of D/o P&PW O.M. dated 03.03.2023 and, hence, are eligible to be granted one-time option to be covered under the provisions of old pension scheme under AIS (DCRB) Rules, 1958.

It is clarified that the mobility from one service to another is subject to continuous service and technical resignation (as provided in this Department's OM No. 25011/6/2014-AIS(II) dated 04.11.2015).

5. The option exercised by the members of Service in accordance with these instructions shall be placed before the Government of the State on whose Cadre the member of Service is borne. If any clarification is required, a reference may be sent to the Department of Personnel and Training in case of members of Indian Administrative Service; to the Ministry of Home Affairs in case of members of Indian Police Service; and to the Ministry of Environment, Forest and Climate Change in case of members of Indian Forest Service.

6. This option may be exercised by the concerned members of Service **latest by 30th November, 2023**. The members of Service, who are eligible to exercise the option in accordance with these instructions but who do not exercise this option by the stipulated date, shall continue to be covered by NPS. The option once exercised shall be final.

7. In case the member of Service fulfills the conditions for coverage under AIS (DCRB) Rules, 1958 in accordance with these instructions, **necessary order in this regard shall be issued latest by 31st January, 2024**. The NPS account of such member of Service shall, consequently, be closed with effect from 31st March, 2024.

8. The members of Service who opt for old pension scheme under AIS (DCRB) Rules, 1958, shall be required to subscribe to the General Provident Fund (GPF). Accordingly, the Controller General of Accounts (Department of Expenditure) has clarified the following procedure for accounting of the corpus in the NPS account of the member of Service:-

a. **Adjustment of Employees' contribution** - Amount shall be credited to the individual's GPF account and the account shall be re-casted permitting up-to-date interest (FR 16 and Rule 9 of All India Services (Provident Fund) Rules, 1955).

However, for the period of service under Central government, employee contribution shall first be credited to 8658-Suspense Accounts, 8658.00.101-Pay and Accounts Office Suspense 'Transactions adjustable with Accounts officer (Name of the State Accountant General)' then the same shall be remitted to Accounts Office of concerned State Accountant General maintaining GPF account by relieving PAO Suspense.

ent:-



b . **Adjustment of Government contribution** - Amount contributed towards NPS by the Central Government shall be credited to the account of the Central Government; and Amount contributed towards NPS by the State Government shall be credited to the account of the State Government.

The portion of the amount representing Government contribution shall be accounted for as (-) debit to object Head 70-deduct recoveries under Major Head 2071-Pension and Other retirement benefit-Minor Head-911 deduct recoveries of over payment - subhead -03- "Moneys remitted by PFRDA (AIS)" (GAR 35 and para 3.10 of list of Major and Minor Heads of Accounts).

834e

c . **Adjustment of appreciation of investments** - The increased value of subscription on account of **appreciation** on investments shall be accounted for by crediting the amount to the Central Government or the concerned State Government account, as the case may be, in the proportion in which the adjustment of Government contribution is finalized. Appreciation of investment shall be accounted for by crediting the amount to Govt. Account under M.H. 0071-Contribution towards Pension and other Retirements Benefits 800-Other Receipts.

9. This issues in consultation with Ministry of Finance, Department of Expenditure vide ID Note No.1(7)/E-V/2019 dated 04.07.2023 and with Controller General of Accounts vide UO No.TA-3-07001/6/2021-TA-III/cs-6776/236 dated 07.06.2023 and undated UO No.TA-3-07001/6/2021-TA-III/cs-6776/262.

Enclosed: As above.

Yours sincerely,

(Kuldeep Chaudhary)

Under Secretary to Government of India
Tel: 011-2309 4714

Copy to:

- i. Joint Secretary (Police-I), Ministry of Home Affairs, North Block, New Delhi
- ii. Joint Secretary (UTS-I), Ministry of Home Affairs, North Block, New Delhi
- iii. Joint Secretary (IFS), Ministry of Environments, Forest & Climate Change, Paryavaran Bhawan, CGO Complex, New Delhi
- iv. All Central Government Ministries/Departments
- v. Office of Controller General Of Accounts, Mahalekha Niyantrak Bhawan, Ministry of Finance, GPO Complex, Block E, Aviation Colony, INA Colony, Delhi-110023
- vi. Accountant General in the States and UTs

(Kuldeep Chaudhary)

Under Secretary to Government of India